

अधिसरण

ISSN-2229-4856

नव्वदात्तर मराठी साहित्य

चर्चा आणि मीमांसा

संपादक

प्राचार्य डॉ. वसंत सानप

कार्यकारी संपादक

डॉ. गणेश मोहिने

सहसंपादक

डॉ. मनोहर सिरसाट

२०	'आले ढग... गेले ढग' मधील सामाजिक प्रश्न	डॉ. एम.ए.कवळे	१०१
२१	कृषिव्यवस्थेतील वर्तमान वास्तव : 'या परावतंबी दिवसात'	डॉ. शंकर हणमंतराव कल्याणे	१०४
२२	साहित्यकृती आणि चित्रपट निर्मिती	प्रा.डॉ.धोऱ्गे एम.वी. कांदे केशव अंगदराव	१०९
२३	चरित्र -आत्मचरित्र : स्वरूप व संकल्पना	डॉ. सुनीता अंबादास बोराडे	११२
२४	नव्वदोत्तरी मराठी ग्रामीण कवितेला दिशा देणारी कविता: पिढीपेस्तरप्यादेमात	प्रा.बाळू मोहन तिखे	११६
२५	"लक्ष्मीकांत देशमुख यांच्या साहित्यातून चित्रीत झालेले राजकीय वास्तव"	प्रा. संदीप परदेशी	१२०
२६	लोककला तमाशाचे बदलते स्वरूप	तुकाराम हरिशचंद्र देवकर प्रो. एम. बी. धोऱ्गे	१२४
२७	ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा	प्रा. लक्ष्मण गिते	१२७
२८	स्त्रीबादी साहित्यातून स्त्रीत्वाचे दर्शन	कैलास मच्छिद्रनाथ होके प्रा.डॉ. बाळासाहेब जाधव	१३१
२९	जागतिकीकरण आणि नव्वदोत्तरी दलित कथा	प्रा.डॉ. संजय राजधर महाले	१३६
३०	'नव्वदोत्तर मराठी ग्रामीण काढंबरी' (विशेष संदर्भ : 'साखरफेरा')	प्रा. महारुद्र सूर्यभान जगताप	१४२
३१	दलित जाणिवा शब्दांकित करणारी निसर्गार्कीत कविता : मोहाडी	प्रा.डॉ.प्रल्हाद दत्तराव भोपे	१४६
३२	प्रा. वामन निंबाळकर : मूल्याधिष्ठित जाणिवा आविष्कृत करणारा मोठा कथालेखक	प्रोफेसर डॉ. मनोहर सिरसाट	१५२
३३	मानवी प्राक्तन शब्दबद्द करणारी कविता- काळी माती निळे आभाळ	डॉ. गणेश मोहिते	१५५
३४	मार्ग काढंबरीतील पर्यावरणवादी विचार	प्रा.सौ. विलिना इनामदार	१६०
३५	"1990 नंतरच्या कथेचा अभ्यास"	प्रा. डॉ. शंकर शिवाजी मुंडे	१६९
३६	मोतीराज राठोड यांच्या वैचारिक साहित्यातील विमुक्तांचे जीवनमूल्ये	डॉ. आकाश ब. पवार	१७४

'नवदोत्तरी मराठी ग्रामीण कादंबरी' (विशेष संदर्भ : 'साखरफेरा')

प्रा. महाराष्ट्र सूचीभानजगताप,

मराठी विभाग,

बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य

महाविद्यालय, बीड.

प्रास्ताविकः

मराठी साहित्यात 1990 नंतरचा कालखंड हा बदलाचा, परिवर्तनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.

या कालखंडात 'खाऊळा' धोरणामुळे सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तन झाले.

याचाच एक भाग म्हणजे 1990 नंतरच्या ग्रामीण जीवनात झालेले बदल होय. ग्रामीण जीवनात झालेल्या या

बदलामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. या समस्येत आस्मानी-सुल्तानी संकटे, सततचा दुष्काळ, मुलांच्या

शिक्षणाचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, शेतीमालाच्या हमी भावाच्या प्रश्न, सततची महागाई, वाढती वेकारी, वाढता

भ्रष्टाचार, सावकारी कर्ज, बँकाचेकर्ज, सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार अशा अनेक समस्यांचा विचार करण्यात

आला. ग्रामजीवनातील विविध प्रश्नांना घेऊन नवदोत्तर मराठी साहित्यामध्ये विशेषतः कादंबरी या वाड्यमय

प्रकारात रंगनाथ पठारे सदानन्द देशमुख, प्रतिमा इंगोले, बाबाराव मुसळे राजन गवस, वासुदेव मुलाटे कृष्णा खोत,

प्रविण दशरथ बांधेकर, अशोक कोळी, बालाजी इंगोळे, भीमराव वाघचौरे, गणेश आवटे, शंकर सखाराम,

कैलास, दौँड, शेषराव मोहिते, भारत काळे, सुरेंद्र पाटील, मोहन पाटील, विजय जावळे अशा अनेक लेखकांनी

ग्रामीण समाजातील बदलत्या वास्तवाचे चित्रण प्रभावीपणे चित्रित करून मराठी ग्रामीण कादंबरीचे क्षेत्र विस्तारित

केल्याचे दिसून येते.

महाराष्ट्रात सहकार आणि पंचायत राज्याचा निमित्ताने सत्तेचे झालेले विकेंद्रीकरण, पाणलोट क्षेत्रातील वाढ, साखर कारखानदारीचा झालेला उदय यामुळे अर्थकारणाचे स्वरूप बदलल्याचे दिसून येते. तसेच औद्योगिक क्रांतीचा 1990 नंतरच्या मुक्त अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे जाणवते. याचा परिणाम म्हणजे ही अर्थव्यवस्था स्वीकारताना वियाणे व खतांच्या किंमतीनियंत्रित ठेवण्यात व शेतीला हमीभाव देण्यात शासन कमी पडले. सहकाराचे स्वरूप भ्रष्ट बनले. 1995 मध्ये सहकारी उद्योगामध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी तत्त्वे निश्चित करण्यात येऊन खुले सभासदत्व, लोकशाहीकारभार, सभासदांचा सहभाग, स्वायत्तता व स्वातंत्र्य, सभासद शिक्षण व आधुनिक तंत्रज्ञान, संस्था अंतर्गत साहय व सामाजिक वाधिलकी यांचा आग्रह धरण्यात येऊनही ही तत्त्वे प्रत्यक्ष अंमलात न येताती आदर्शच राहिली. या सर्व गोष्टीचा परिणाम मोठ्या प्रमाणात गावगाड्यावर व त्यांच्या अर्थकारणावर झाल्याचे दिसून येते. अर्थकारणाने गावाचे संदर्भ बदलले असे वाटत असले तरी जुनीच

गरंजामी नव्याने येऊन त्यातून ग्रामीण समाज नीवाराचे गोपना मुळ झाल्याचे दिग्भूत येते. 1990 वर्षांसाठी अधिकारी शास्त्रीय व व्यापक व्यापारात यांचे गोपनीय विकासातीली केंद्रांनी प्रकाशनांचा घटूलवाढाचा, सहकारातील येणे शीर्षत आले. परंतु साधार कारणाने, सहकारी सौमान्याता, मूलगिराव्या अवश्यक नाही, याचा परिणाम गोतुडी वागांवर य त्यांच्या जगण्यावर झाल्याचे जगणवते संघर्ष घोषणा घारायाने ग्रामीण सामाजिकीचे तुफी सुहिंदेची एकांभी विकासाची महकाराची यंत्रणा ग्रामीण नेतृत्वानेव्यापाराच्या स्वार्थांमधीं मोठ्यात्याक्षरात्याचे पारवायाचे विकास येते. याचा प्रत्यय मोहन पाटील यांच्या 'साखरफेरा' या कांदंबरीनुन येण असल्याचे दिग्भूत येते, या पारवायाक्षरात्याक्षर कांदंबरीकार मोहन पाटील यांच्या 'साखरफेरा' या कांदंबरीचा आपल्याना विचार कराता येते, प्रथम शीर्ष निवेदितासु त्या अनुपंगाने या कांदंबरीचा परामर्श घेतला जाणार आहे.

नव्यदोत्तर साहित्यातील एक महत्त्वाचे ग्रामीण कांदंबरीकार मोठ्यात्याक्षर पाटील यांची दखल याची लागते. नव्या पिढीतील सूजनशीललेखक म्हणून ओळखु असलेल्या द्वा, मोठ्यन पाटील यांच्या 'साखरफेरा ग्रामीण फुलपाखरु', 'लिंगाड आणि खांदेपालट' वस्तान' या लयकांदव्यातर 'साखरफेरा' ही कांदंबरी प्रसिद्ध आहे.

'साखरफेरा' ही कांदंबरी इ.म. 2006 मध्ये कांचिनेन्ऱन प्रकाशनने प्रकाशित केली प्रसूत्याकांदंबरीमुळे मोहन पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची व्यापा, साखर प्रसन्नाचा गुतात्यातून यड्यारे गुजळाऱ्याच, त्याच्या बदलासाठी अपरिहार्यपणे येऊ घातलेलो नवी विवेकशीलता याचे दरमन यड्याले आढ. तसेच ग्रामीण समाजजीवनातील परिवर्तन, ऊस पिकवणान्या शेतकऱ्यांचा कॉडमारा, त्यांची होणारे प्रार्थिक विच्छिन्न, त्यांचे होणारे शोषण अशा अनेकविध विपद्यावर ही कांदंबरी भाष्य करताना दिसून येते. ही कांदंबरी साड्यात राजकारण आणि सहकार क्षेत्रातील आजचे वास्तव या विषद्याता केंद्रस्थानी ठेवू लिहिलेली आढ.

उसाच्या राजकारणाने सर्व महाराष्ट्र ढवळून नियालेला असल्यामुळे याच विवदाता मध्यवर्ती ठेवून ही कांदंबरी लिहिली गेल्याचे दिसून येते. कोल्हापुर, सांगली, जयसिंगपूर या भागातील जांमनी या कांदंबरी असल्यामुळे या ठिकाणी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या ऊसाच्या लागवडातून सहकाराचे स्वरूप जन्माला आल्याचे जाणवते. सहकारातून शेतकऱ्यांच्या वाट्याता उपक्षा आल्याचे दिसून येते, हार्दिक 'साखरफेरा' या कांदंबरीचा असून यातून ऊस उत्पादन, गावगाडा आणि साखर कारखानदारां प्रत्यक्षास दंते.

ऊसाच्या लागवडीपासूनतो ऊस तोडून त्याचे वील येईपर्यंत शेतकऱ्यांचे अनेक प्रकारे शोषण होते. या कांदंबरीच्या सुरुवातीलाच कांदंबरीतील किशा खोताचा ऊस उन्हाने जळून जातो. मूळात अल्पभूधारक असलेला किशा खोत ऊस जळून गेल्यामुळे मोठून पडतो. अशा मोठून पडलेल्या अवस्थेतही तो आपल्या नशिबातच खोट आहे, असे समजूनदारातील जनावरे विकून वैकंचकर्ज फेवतो, पूळे ऊसाशिवाय पर्यावर नाही.

असे समजून कारखान्याकडून कर्ज काढून ऊसाची लागवड करतो. परंतु त्या ऊसच्या लागवडीला डोळे फुटण्यापूर्वीच माव्याने म्हणजेच ऊसावरील किंडीने किशा खोत पुढा एकदा नव्या संकटाला सापडतो, किशा खोताची ही कोंडी अस्मानी संकटाची मालिका ठरते आहे. एकीकडे अस्मानी संकट असताना दुसरीकडे मात्र चे अरमनपासून गावच्या सोसायटीच्या अध्यक्षांपर्यंत सर्वच त्याचे शोषण करताना दिसून येतात. त्याच्याकडून जयसिंग आण्णा, गणपा, शामा यांनी मटणाची पाटी घेतली. ती पाटी म्हणजे एक प्रकारचे शोषणच होय. एवढेच नाही तर दारात आलेला कुडमुडे जोशीही त्याचे भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्याचे शोषण करताना दिसतो. शोषणाची ही परंपरा अगदी वरच्या पातळी पर्यंत असल्याचे जाणवते. सोसायटीचे अरमन जयसिंग अण्णाच्या शोषणाबद्दल शामा कोळी त्यांना म्हणतो की, ‘हिंत काय कमी फायदा हाय? भरमू शिपाई तुमच्या ऊसाला पाणी पाजतोय.’ पडली नडली घरची कामं करतोय. त्याची बायको सुंदरा तुमच्या सेवेला. बँकेतल्या मोठ्या मोठ्या कर्जप्रकरणतनं हजारपाचशे मिळत्यात. रतब हाय, शिवाय दोन गावच्या पाणी सोसायटीचे चे अरमन तुमच्या मुठीत. चार गावावर वचक हाय. अशा प्रकारे जयसिंग अण्णाच्या शोषक प्रवृत्तीचे दर्शन आपल्याला काढंबरीतून प्रतयक्षास येते. भानुसिंगसारखा एखादा शेतकरी या शोषक व्यवस्थेवरुद्ध शेतकरी संघटना बांधून आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो. परंतु येथेही सर्वजन संघटीत होऊन भानुसिंगाच्या विरोधात जातात व त्यास काठीने बेदम मारहान करतात एक प्रकारे नवा नेता जन्माला येऊ न देण्यासाठी पद्धतशीरपणे राजकारण करून सगळी सत्ताकेंद्रे स्वतःकडे ठेवण्यासाठी ही शोषक व्यवस्था धडपडताना दिसून येते. खन्या अर्थाने सर्व बाजूने शेतकऱ्यांचे जे शोषण होते. त्या शोषणाचे आशयसूत्र घेऊन ‘साखरफेरा’ ही काढंबरी जन्माला आल्याचे दिसून येते.

शेती आणि शेतकरी टिकायचा असेल तर शेतकऱ्याने अंतमुख होऊन विचार करणे कसे गरजेचे आहे हे या काढंबरीतून मोहन पाटील यांनी दाखवून दिले आहे. जीवनात कितीही संकटे आली तरी त्या संकटातही शेतकऱ्यांना टिकून राहता आले पाहिजे. हा मुलमंत्रही काढंबरी करून देते. संपूर्ण गावगाड्याचे चित्रण रेखाटताना प्रा. मोहन पाटील हे एक प्रकारची नवी मूल्यव्यवस्थाच अद्योरेखित करताना दिसून येतात. ही मूल्यव्यवस्था म्हणजे सुलतानी संकटाबरोबर अस्मानी संकटे आली तरी शेतकऱ्यांनी मोळून पडता कामा नये. ‘साखरफेरा’ या काढंबरीतून मोहन पाटील ऊसपिकांच्या निमित्ताने शेतकरी जीवन अधोरेखित करतात. मोहन पाटील या काढंबरीतून नव्या जुन्या मूल्यव्यवस्थांचा संवर्ष, सत्ताकारणातील बेरकीण, तपशीलातील नवेपणा आणि महात्मा फुल्यांशी नाते सांगण्याचे यशस्वी प्रयत्न करताना दिसून येतात. निवेदनातील प्रयोगशील कथनपरता अशा काही आशय सुत्रांच्या अंगाने या काढंबरीचे विश्लेषण आपल्याला करता येते. एवढेच नाही तर महात्मा

गांधी यांच्या विचारांचा या कांदंवरीवर पडलेला प्रभाव या दृष्टीने या कांदंवरीचा आपल्याला विचार करता येतो. ‘छेड्यांकडे चला’ असे जे महात्मा गांधीने म्हटले होते, याचा अर्थ गावे समृद्धकरा, गावामध्ये सर्व नागरी सुविधा पुरवा, त्यांचे विस्थापन थांबवून त्यांना सक्षम करा हा मुळगामा गांधीजीच्या विधानाचा असल्याचे दिसून येते, या कांदंवरीतून ‘भानुसिंग’ हे त्याचेच प्रतीक असल्याचे जानवते. या कांदंवरीतून चिंत्रित झालेल्या सर्व व्यक्तिरेखा व्यापक स्तरावर गावसंस्कृतीशी बांधल्या गेल्यामुळे त्यांच्या विविध पैलूंमधून गावाचे व्यक्तिमत्त्व आकाराला येत असल्याचे जानवते. गावाचा समूहभाव, संकटात मदतीला पडण्याची वृत्ती, जगण्यातील चिवटपणा, मोठून पडले तरी पुढ्हा नव्याने उभारण्याची उर्मी ही ग्रामसंस्कृतीने दिलेली जी मूल्यव्यवस्था आहे या मूल्यव्यवस्थेचा प्रत्यय आपल्याला येथे जानवतो. ‘साखरफेरा’ या कांदंवरीचा माणीक दृष्ट्याविचार करतांना यातील निवेदनाची भाषा ही प्रमाण असल्याचे दिसून येते. अशा अनेक अंगानी आपल्याला ‘साखरफेरा’ याकांदंवरीचाविचार करता येतो.

संदर्भ ग्रंथ :

- 1) ‘ग्रामीण साहित्य स्वरूप व दिशा’ - वासुदेव मुलांटे.
- 2) ‘मराठी वाड्मयीन चळवळीचा अभ्यास’ – य.च.म.मुक्तविद्यापीठ, नाशिक.
- 3) ‘साखरफेरा’ - मोहन पाटील.